

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक : संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.  
दिनांक : २१ फेब्रुवारी, २०१८.

**वाचा :** शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३  
दिनांक १७ डिसेंबर, २०१६

**शासन शुध्दीपत्रक :-**

शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेणेबाबतचा शासन निर्णय दि. १७.१२.२०१६ रोजी निर्गमित झाला आहे. सदर शासन निर्णयातील परि. २ (ड)(१)(क) मधील खालील भाग वगळण्यात येत आहे.

*(तथापि, वेतनासाठी शासनाकडून अनुदान मिळत नसलेल्या शासकीय उपक्रम, महामंडळे, मंडळे, संविधिक संस्था यांच्याबाबतीत वरीलप्रमाणे निश्चित होणाऱ्या मासिक पारिश्रमिकाची रक्कम वाढविण्याचे अधिकार संबंधित शासकीय उपक्रम/महामंडळे/मंडळे यांच्या संचालक मंडळास आणि सांविधिक संस्थेच्या प्रमुखास/अध्यक्षास राहतील.)*

२. तसेच सदर शासन निर्णयातील परि. ६ पुढीलप्रमाणे वाचावा :-

“ हा शासन निर्णय सर्व शासकीय कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना लागू राहिल. तथापि;

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारखी प्राधिकरणे व तत्सम स्वायत्त संस्था तसेच शासनाकडून वेतनासाठी अनुदान प्राप्त न होणारे स्वायत्त शासकीय उपक्रम, नागरी संस्था, मंडळे, महामंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत विशेष उद्दिष्ट वाहन (Special Purpose Vehicle) यांना या शासन निर्णयाच्या तरतूदी लागू राहणार नाहीत. उक्त नमूद प्राधिकरणे/संस्थांबाबत सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या करार पध्दतीने नियुक्त्या करावयाच्या असतील तर, त्यांच्या देय असलेल्या वेतन व भत्त्यांबाबत तसेच त्यांच्या प्रशासकीय व वित्तीय अधिकारांबाबत संबंधित प्राधिकरणे/संस्था योग्य तो निर्णय घेतील.”

३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१८०२२११३२१५४५६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मुकेश खुल्लर)

अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग

प्रति,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई, (५ प्रती)
  २. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, (५ प्रती)
  ३. सर्व.मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
  ४. मा.विरोधी पक्ष नेता, विधान परिषद/विधान सभा यांचे सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
  ५. सर्व विधान सभा/विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ
  ६. मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचे सचिव
  ७. मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव.
  ८. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक
  ९. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव.
  १०. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
  ११. \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
  १२. \*प्रबंधक, मूल न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई, (पत्राने)
  १३. \*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई / नागपूर/औरंगाबाद खंडपीठ (पत्राने)
  १४. \*प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
  १५. \*राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
  १६. \*सचिव, राज्य माहिती आयोग, मुंबई.
  १७. \*महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखापरीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर
  १८. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
  १९. विभागीय आयुक्त (सर्व)
  २०. जिल्हाधिकारी (सर्व जिल्हे)
  २१. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व)
  २२. सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/ प्रादेशिक विभाग प्रमुख/ कार्यालय प्रमुख
  २३. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना)
  २४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
  २५. निवडनस्ती, कार्यासन-१३, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२
- \*पत्राने